कॅप्री ग्लोबल कॅपिटल लिमिटेड

नोंदणीकृत आणि कॉपोरेट कार्यालय: ५०२, टॉवर-ए, पेनिन्सुला बिझनेस पार्क, सेनापती बापट मार्ग, लोअर परेल, महाराष्ट्र-४०० ०१३ Capri Global Capital Limited र्फ सर्कल कार्यालय: कॅप्री ग्लोबल कॅपिटल लिमिटेड, २ रा मजला, ३ बी पुसा रोड, राजेंद्र प्लेस, नवी दिल्ली-११०००५

> जोडपत्र - IV -ए (नियम ८ (६) करिता परंतुक पहा) स्थावर मिळकतींच्या विक्रीसाठी विक्री सूचना

नमुद रकमेच्या वसुलीसाठी खालील नमुद तारखांना ''जे आहे जेथे आहे'', ''जे आहे जसे आहे'' आणि ''जे काही आहे तेथे आहे'' तत्त्वाने विकण्यात येणार आहे. राखीव किंमत, इअर रक्कम व मिळकतीचे तपशील खालीलप्रमाणे

सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रुल्स, २००२ च्या नियम ८(६) आणि ९(१) ला परंतुका सहवाचता सिक्युरिटा ब्रेझान अँड रिकन्स्टुक्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेटस अँड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट. २००२ अंतर्गत स्थावर मत्तांच्या विक्रीसाठी ई-लिलाव विक्री सूचना. सर्वसामान्य जनता आणि विशेष करून कर्जदार आणि जामीनदार यांना याद्वारे सूचना देण्यात येते की, खालील वर्णिलेली स्थावर मिळकत ही तारण धनकोंकडे गहाण/प्रभारित आहे, जिचा अन्वयीक/प्रत्यक्ष कब्जा कॅप्री ग्लोबल कॅपिटल लिमिटेड, तारण धनकोंच्या प्राधिकृत अधिकाऱ्यांनी घेतला आहे, ती खालील कर्जदारांकडून कॅग्री ग्लोबल कॅपिटल लिमिटेड, तारण धनको यांना येणे असलेल्या खालील

अ.	१. कर्जदारांचे नाव	गहाण मिळकतीचे वर्णन	१. ई-लिलावाची तारीख आणि वेळ	१. राखीव किंमत
क्र.	२. थकबाकी रक्कम		२. इअर सादरीकरणाची अंतिम तारीख	२. मिळकतीची इअर
			३. मिळकतीच्या निरिक्षणाची तारीख व वेळ	३. वाढीची रक्कम
۶.	१. मे. जोशी कन्सल्टन्सी (कर्जदार)	प्लॉट क्र. १३०१-एफ, मोजमापित २१६.००	१. ई-लिलावाची तारीख:	राखीव किंमत:
	२. श्री. विजय कैलाश जोशी	चौ.मीटर्स म्हणजेच २३२५ चौ.फू. असलेले जमीन	२९.११.२०२१ रोजी (दु. ३.०० ते सं. ४.००	₹. ४०,००,०००/-
	३. सौ. किरण विजय जोशी (सह-कर्जदार)	धारक खासरा क्र. ६८/१, बिनाखी हाऊसिंग	दरम्यान) .	(रुपय चाळीस लाख मात्र)
	कर्ज खाते क्र.	अकॉमोडेशन स्किम ऑफ एनआयटी, कॉर्प हाऊस क्र.	२. केवायसीसह इ.अ.र. सादरीकरणाची अंतिम	इसारा अनामत रक्कम:
	एलएनसीजीसीएनएजीटीएल०००००५१२६	१२४१/१३०१/ई, वॉर्ड क्र. ४३, विभाग नॉर्थ, मौजे-	तारीख: २७.११.२०२१	₹. ४,00,000/-
	रुपये ८४,६०,५६०/-(रुपये चौऱ्याऐंशी लाख साठ हजार	बिनाखी, साई नगर, एनआयटी आणि एनएमसीची हद्द,	३. निरीक्षणाची तारीख :	(रुपये चार लाख मात्र)
	पाचशे साठ मात्र) सह ३१.१०.२०२१ पासूनचे व्याज सह	नागपूर, महाराष्ट्र सह त्यावर सध्याचे आणि		वाढीची रक्कम:
	लागू पुढील व्याज.	भविष्यातील दोन्ही बांधकामचे सर्व ते भाग आणि	(स. ११.०० ते दु. २.००)	रु. ५०,०००/−
		विभाग.		(रुपये पन्नास हजार मात्र)
		सीमा: पूर्व: प्लॉट क्र. १३०१/बी, पश्चिम: जमीन,		
		दक्षिण: जमीन, उत्तर: रोड.		

विक्रीच्या सविस्तर अटी आणि शर्तीसाठी कृपया कॅग्री ग्लोबल कॅपिटल लिमिटेड, तारणी धनकोंची वेबसाईट म्हणजेच https://www.capriglobal.in/auction/मध्ये दिलेली लिंक पहावी ऑनलाईन ई-लिलाव विकीच्या अटी आणि शर्ती:-

. मिळकतीची विक्री **''जे आहे जेथे आहे, जे काही आहे तेथे आहे आणि कोणाचीही मदत न घेता तत्त्वावर''** होईल. ही विक्री कोणत्याही प्रकारच्या हमी आणि क्षतिपूर्तीशिवाय होईल.

. मिळकती/मत्तांचे तपशील (म्हणजे ई-लिलाव विक्री सूचनेत विनिर्दिशत व्याप्ती आणि मापे) ही तारणी धनकोंच्या सर्वोत्तम माहितीप्रमाणे दिलेले आहेत आणि कोणत्याही उणिवा, गैरविधाने किंवा बुटींसाठी तारणी धनको उत्तरदायी नसतील. प्रत्यक्ष व्याप्ती आणि मिती वेगळु असु शकते.

३. तारणी धनकोंनी जारी केलेली ई-लिलाव विक्री सूचना हे बोली सादर करण्याकरिता सर्वसामान्य जनतेला दिलेले निमंत्रण आहे आणि ते तारणी धनकोंच्यावतीने दिलेले कोणतेही अभिवचन किंवा अभिवेदन नाही किंवा तसा अध काढू नये. इच्छुक बोलीदारांना बोली सादर करण्यापूर्वी तारणी धनकोंकडील हक्क विलेख प्रती काळजीपूर्वक पाहण्याचा आणि मिळकत/मत्तांचे हक्क व सध्याची स्थिती आणि मिळकतीला बाधा आणणाऱ्या दावे/थकबाकीबाबत स्वतः स्वतंत्र चौकशी/कसन तपास करण्याचा सळा देण्यात येतो.

. लिलाव /बोली केवळ ''ऑनलाईन इलेक्ट्रॉनिक माध्यमातून'' वेबसाईट https://sarfaesi.auctiontiger.net वरून किंवा सेवा पुरवठादार मे. ई प्रोक्युरमेंट टेक्नॉलॉजीज लिमिटेड, अहमदाबाद यांनी पुरविलेल्या ऑक्शन टायगर मोबाईल ॲपमार्फत होईल जे ई-लिलाव प्लॅंटफॉर्ममार्फत संपूर्णे लिलाव प्रक्रियेची व्यवस्था करून समन्वय राखतील

🔈 बोलीदार त्यांच्या पसंतीच्या ठिकाणातून बोली लावण्याकारेता ई-लिलावात सहभागी होऊ शकतात. इंटरनेट कनेक्टिव्हिटीची सुनिश्चिती स्वतः बोलीदारांनी करून घ्यावी. इंटरनेट कनेक्टिव्हिटी, नेटवर्क समस्या. सिस्टीम क्रॅंश डाऊन वीज खंडीत होणे इ.साठी तारणी धनको/सेवा पुरवठादार यांना जबाबदार धरता येणार नाही.

६. ई-लिलावावरील तपशील, मदत, प्रक्रिया आणि ऑनलाईन बोलीसाठी संभाव्य बोलीदार सेवा पुरवठादार **मे. ई-प्रोक्युअरसेंट टेक्नॉलॉजिज लि., ऑक्शन टायगर, अहमदाबाद, (संपर्क क्र**. ०७९-६१२००५३१/५७६/५९६/५५९/५८८/५८७/५९४/.) **किंवा श्री. रामप्रसाद शर्मा, मोबा. ८००-००**२-३२९७/ <mark>७९-६१२० ०५५९, ईमेल : ramprasad@auctiontiger.net,</mark> येथे संपर्क साधू शकतात. ७. ई-लिलाव विक्रीत सहभागी होण्यासाठी इच्छुक बोलीदारांनी त्यांचे नाव पुरेशा आधी https://sarfaesi.auctiontiger.net वर नोंदवावे आणि युजर आयडी व पासवर्ड मिळवावा. सेवा पुरवठादारांकडून मिळाल्यावर ताबडतोब केवळ पासवर्ड बदलण्याचा सल्ला इच्छुक बोलीदारांना देण्यात येतो.

८. ई-लिलावात सहभागासाठी इच्छूक बोलीदारांना राखीव किंमतीच्या १०% इतकी परतावायोग्य इअर जमा करावी लागेल जी ३०–मार्च-२०२१ रोजी किंवा त्यापूर्वी ''**कॅप्री ग्लोबल कॅपिटल लिमिटेड''** च्या नावातील डिमांड

. इच्छुक बोलीदारांनी २७-नोव्हें-२०२१ रोजी दु.०२.०० वा. पर्यंत प्राधिकृत अधिकारी कॅग्री ग्लोबल कॅपिटल लिमिटेड, क्षेत्रीय कार्यालय कॅ**ग्री ग्लोबल कॅपिटल लिमिटेड, कार्यालय क.२२५, दुसरा मजला, लोधा सुग्रीम्स** २, न्यू <mark>पासपोर्ट ऑफिसजवळ, वागळे इस्टेट रोड क्र.२२, ठाणे पश्चिम, महाराष्ट्र ४००६०४ येथे मोहोरबंद पाकिटातून इ.अ.र. प्रती भरावयाच्या डिमांड ड्रॉफ्टसह रितसर भरलेले बोली प्रपत्र (''ज्याचा नमुन https://sarfaesi.auctiontiger.net येथे उपलब्ध आहे') सादर केले पाहिजे. मोहोरबंद पाकिटातून ''कर्जदाराचे नाव'' मिळकतीसाठी कर्ज खाते क्र. ____ (वरील नमूद) ई-लिलाव विक्रीमध्ये सहमागी होण्यासाठी</mark>

९०. इ.अ.र.सह बोली सादर करण्याच्या अंतिम तारखेच्या समाप्तीनंतर प्राधिकृत अधिकारी त्यांना प्राप्त झालेल्या बोली तपासतील आणि अर्हतापूर्ण बोलीदारांचे तपशील (ज्यांनी राखीव किंमतीपेक्षा जास्तीची त्यांची बोली दिली

आहे व तारणी धनकोंकडे विनिर्दिष्ट इ.अ.र. प्रदान केली आहे) सेवा पुरवठादार मे. ई. प्रोक्युरमेंट टेक्नॉलॉजीज लिमिटेड यांना देतील जेणेकरून त्यांना फक्त त्याच बोलीदारांना ई-लिलाव विक्री सूचनेत नमूद केलेल्या तारीख आणि वेळेस ऑनलाईन आपापसातील बोली/लिलाव प्रक्रियेत सहभाग घेण्यास मान्यता देणे शक्य होईल. ११. अर्हतापुर्ण बोलीदारामध्ये आपापसातील बोली अर्हतापुर्ण बोलीदाराकडून उद्धृत केलेल्या सर्वोच्च बोलीपासून सुरू होईल. आपापसातील बोली प्रक्रियेत प्रत्येकी ''१०'' मिनिटांची अमर्याद एक्स्टेन्शन असतील म्हणजेच मागील एक्स्टेन्शन पासून १० मिनिटात बोली लावल्यास प्रत्येक वेळी ई-लिलाव संपण्याची वेळ आपोआप १० मिनिटानी वाढेल.

१२. एकदा का बोली लावली की ती रद्द करता किंवा मागे घेता येणार नाही. बोलीदारांना दिलेल्या युजर आयडीवरून लावलेल्या सर्व बोली त्यांनी स्वत: लावल्याचे गृहित धरले जाईल २३. ई-लिलाव प्रक्रिया संपल्यावर ताबडतोब सर्वोच्च बोलीदारांनी ई-लिलाव विक्री प्रक्रियेतील यशस्वी बोलीदार म्हणून घोषित केले जाण्याकरिता प्राधिकृत अधिकारी, कॅग्री ग्लोबल कॅपिटल लिमिटेड, **कार्यालय क्र.२२५, तुसरा**

मजला, लोधा सुप्रीम्स २, न्यू पासपोर्ट ऑफिसजवळ, बागळे इस्टेट रोड क्र.२२, ठाणे पश्चिम, महाराष्ट्र ४००६०४ येथे आणि सेवा पुरवठादार वा दोघांना ई- मेलद्वारे त्यांच्या अंतिम बोलीची पुष्टी करावी. 🞖 . यशस्वी बोलीदारांना २५% बोली रक्कम (इअर धरून) त्यांच्या नावे विक्री निश्चित होण्याच्या त्याच दिवशी किंवा जास्तीत जास्त विक्रीच्या पुढील कामाच्या दिवसापर्यंत आणि उर्वरित ७५% बोली रक्कम विक्रीच्या तारखेपासू १५ दिवसांत मंबई येथे देय कॅप्री ग्लोबल कॅपिटल लिमिटेडच्या नावातील डीडी/पे ऑर्डरदारे प्रदान करावी लागेल.

१५. निर्घारित मुद्रतीत यशस्वी बोलीदार/लिलाव खरेदीदारांनी उपरोक्त रकमांचे प्रदान कप्ण्यात कसूर केल्यास विक्री रह होईल आणि अगोदर जमा केलेली रक्कम (इ.अ.र. सह) जम होईल व मिळकत पुन्हा विकायला ठेवली जाईल १६. यशस्वी बोलीदारांनी विनंती केल्यावर, प्राधिकृत अधिकारी सर्वस्वी त्यांच्या मर्जीने उर्वरित बोली रक्कम जमा करण्याकरिता लेखी वाढीव मुदत मंजूर करू शकतात १७. यशस्वी बोलीदारांना टीडीएस प्रती विक्री किंमतीची १% रक्कम (विक्री रकमेपैकी) प्रदान करून प्राधिकृत अधिकाऱ्यांकडे टीडीएस प्रमाणपत्र सांदर करावे लागेल आणि प्राधिकत अधिकाऱ्यांनी प्रस्ताव स्विकारल्याच्या १५

कामाच्या दिवसांत किंवा प्राधिकृत अधिकाऱ्यांना योग्य वाटेल अशा अन्य वाडीव मुदतीत इ.अ.र. समायोजित करून विक्री किमतीची संपूर्ण रक्कम (टीडीएस प्रती १% कापल्यावर) जमा करावी लागेल

१८. विक्री प्रमाणपत्र जारी होण्यापूर्वी यशस्वी बोलीदारांना पालिका/पंचायत कर, वीज थकबाकी (असल्यास) भरावे लागेल. मिळकती संबंधातील सर्व वैधानिक थकबाकी विचारात घेऊन बोली लावावी

. १९. संपूर्ण खरेदी किंमत/बोली स्कम जमा केल्यावर आणि सर्व कर/आकारांचे प्रदान केल्याच्या संबंधातील आवश्यक पुगवे सादर केल्यावरच यशस्वी बोलीदारांच्या नावात प्राधिकृत अधिकारी विक्री प्रमाणपत्र जारी करतील. २०. अभिहस्तांतरणासाठी लागू असलेले कायदेशीर आकार, मुद्रांक गुल्क, नोंदणी आकार व अन्य अनुष्रीगक आकार लिलाव खरेदीदारांना भरावे लागतील.

२१. कोणतेही कारण न देता प्राधिकृत अधिकारी ई-लिलाव विक्री कार्यवाही पुढे ढकलू/रह करू शकतात. जर विक्रीच्या निर्धारित तारखेपासून १५ दिवसांमध्ये असलेल्या नंतरच्या तारखेपर्यंत ई-लिलाव विक्री पुढे ढकलली असेल तर तसे सेवा परवठादारांच्या वेबसाईटवर प्रदर्शित केले जाईल.

२२. प्राधिकृत अधिकाऱ्यांचा निर्णय अंतिम, बंधनकारक असेल व त्यावर प्रश्न करता येणार नाहीत.

पिगॅसस ॲसेट्स रिकन्स्ट्रक्शन प्रायव्हेट लिमिटेड ५५-५६, ५ वा मजला, फ्री ग्रेस हाऊस, नरिमन पॉईट, मुंबई-४०० ०२१

फोन : ०२२ ६१८८ ४७००

२३. ज्यांनी बोल्या सादर केल्या आहेत त्या सर्व बोलीदारांनी ई–लिलाव विक्रीच्या अटी व शर्ती वाचल्याचे व त्या समजल्याचे गृहित धरले जाईल आणि त्यांना त्या बंधनकारक असतील.

२४. पुढील तपशील आणि चौकशीसाठी प्राधिकृत अधिकारी, कॅप्री ग्लोबल कॅपिटल लिमिटेड: श्री. अमोल सुरडकर, मो. क्र.: १८२३१६४५३१ येथे संपर्क साधावा. २५. हे प्रकाशन म्हणजे उपरोह्रेखित तारखेस/ठिकाणी लिलाव विक्री करण्याबाबत सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स, २००२ च्या नियम ८(६) आणि ९(१) नुसार उपरोक्त कर्ज खात्याच्या कर्जदार/गहाणकार/जामीनदारांना १

विशेष मचना /द्यागाः बोलीटारांनी त्यांच्या स्वत:च्या हितासाठी शेवटच्या मिनिटे/सेकंदांना बोली लावणे टाळावे. अशा बाबतीत बोलीदारांकडून होणाऱ्या कोणत्याही त्रटी/चुकांसाठी (इंटरनेट बंद पडणे, वीज जाणे इ.) कॅप्री ग्लोबल कॅपिटल लिमिटेड किंवा सेवा पुरवठादार जबाबदार नसतील. अशा आकस्मिक परिस्थितीशी सामना करण्याकरिता बोलीदारांनी कृपया आवश्यक अशा सर्व व्यवस्था/बॅक-अप वीज

ारखे पर्याय आणि जे काही गरजेचे आहे त्या अन्य गोष्टींची तजवीज करून ठेवावी जेणेकरून त्यांना अशा परिस्थितीवर मात करून यशस्वीपणे ति ।।वात सहभागी होणे शक्य होईल सही / - (प्राधिकत अधिकारी) कॅप्री ग्लोबल कॅपिटल लि

ठिकाण : नागपर विनांक : १३.११.२०२१

कब्जा सूचना (स्थावर मिळकतीकरिता)

ज्याअर्थी, निम्नस्वाक्षरीकारांनी **डोंबिवली नागरी सहकारी बँक लिमिटेड** चे प्राधिकृत अधिकारी म्हणून

सिक्यरिटायझेशन ॲण्ड रिकन्स्टक्शन ऑफ फायनान्शियल ॲसेटस ॲण्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्यरिटी

इंटरेस्ट ॲक्ट, २००२ (सरफैसी ॲक्ट) अन्वये आणि कलम १३(१२) सहवाचता सिक्युरिटी इंटरेस्ट

(एन्फोर्समेंट) रुल्स २००२ चा नियम ३ अन्वये प्रदान केलेल्या अधिकाराचा वापर करुन सदर सूचनेच्या तारखेपासून ६० दिवसांत **दिनांक ३०/०८/२०२१ रोजीसची रु. २०,३०,४१,३७७.२६ (रुपये वीस** कोटी तीस लाख एक्केचाळीस हजार तीनशे सत्त्याहत्तर आणि सव्वीस पैसे मात्र) सह ३१/०८/२०२१ पासून त्यावरील पुढील व्याज, परिव्यय, प्रभार आणि खर्च अशी सूचनेत नमूद

केलेली रक्कम चुकती करण्यासाठी **कर्जदार- मे. कोंशिला इन्फ्रास्टक्चर प्रा.लि व श्री सुबोध सुदाम** गिते (गहाणदार), श्री. मंगेश एकनाथ सांगले (कर्जदार कंपनीचे संचालक), श्री. सभाष बाळासाहेब भोसले (कर्जदार कंपनीचे संचालक), सौ. वैशाली मंगेश सांगले (कर्जदार

कंपनीचे संचालक), श्री. प्रविण हरिशंकर सिंग, श्री अमोल सुदाम गिते, श्री. कृष्णादत्त जगन्नाथ

गुप्ता हे सर्व सह-कर्जदार/हमीदार/गहाणदार यांना बोलाविण्यासाठी दिनांक ३०/०८/२०२१

सदर कर्जदारांच्या थेकबाकी कर्जासह त्याचा आधारावर असलेले तारण हितसंबंध हे सरफैसी ॲक्टच्य तरतदींन्वये दिनांक ३०/०६/२०१७ रोजीच्या अभिहस्तांकन कराराद्वारे **अभ्यदय को–ऑपरेटिव्ह बँक** लि द्वारे पिगॅसस ग्रुप थर्टी टू ट्रस्ट-। (पिगॅसस) चे ट्रस्टी म्हणून त्यांच्या क्षमतेत कार्यरत **पिगॅसस ॲसेट**स

रकमेची परतफेड करण्यात कर्जदार/सह-कर्जदार/हमीदार असमर्थ ठरल्याने, याद्वारे कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेस सूचना देण्यात येते की, प्राधिकृत अधिकाऱ्यांनी खाली वर्णन केलेल्या मिळकतीचा कब्जा त्यांना सदर ॲक्टच्या कलम १३ च्या उप-कलम (४) सहवाचता सिक्यरिटी इंटरेस्ट एन्फोर्समेंट बल्स. २००२च्या नियम ८ अन्वये पाम अधिकारांचा वापर करून दिनांक ११/११/२०२१ रोजी घेतला वेशेषत: कर्जेदार/सह–कर्जेदार/हमीदार आणि सर्वेसामान्य जनतेस याद्वारे इशारा देण्यात येती की, उ मेळकतीशी व्यवहार करू नये व सदर मिळकतीशी केलेला कोणताही व्यवहार हा **पिगॅससच्या दिनांक** ३०/०८/२०२१ रोजीसची रु. २०,३०,४१,३७७.२६ (रुपये वीस कोटी तीस लाख एक्केचाळीस हजार तीनशे सत्त्याहत्तर आणि सव्वीस पैसे मात्र) सह ३१/०८/२०२१ रोजीपासून त्यावरील सांपार्श्विक दराने व्याज, परिव्यय, प्रभार आणि खर्च या रकमेच्या भाराअधीन राहील. तारण मत्तेच्या विमोचनासाठी उपलब्ध वेळेत सदर ॲक्टच्या कलम १३च्या उप-कलम (८) च्या तरतदी

स्थावर मिळकतीचे वर्णन **१. तारण मत्तेचा तपशील: गाव-चिहुर, तालु. मुरुड, जिल्हा रायगड येथील** गट क्र. २५७ मोजमापित अंदाजे ०-२६-८ एच.आर.पी. चे सर्व ते भाग आणि विभाग. **पूर्व:** गट क्र.२५८ धारक जिमन पश्चिम: गट क्र.२५५ धारक जिमन, उत्तर: गट क्र.२५३ धारक जिमन, दक्षिण: गट क्र.२५६ धारक २. तारण मत्तेचा तपशील: गाव-विहुर, तालु. मुरुड, जिल्हा रायगड येथील गट क्र. २५८ मोजमापित अंदाजे ०-१९-२ एच.आर.पी. चे सर्व ते भाग आणि विभाग. **पूर्व:** गट क्र.२५९ धारक जिमन, **पश्चिम:** गट क्र.२५७ धारक जिमन, **उत्तर:** गट क्र.२५७ धारक जिमन, **दक्षिण:** गट क्र.२५६ धारक

३. तारण मत्तेचा तपशील: गाव-विहुर, तालु. मुरुड, जिल्हा रायगड येथील गट क्र. २५९

मोजमापित अंदाजे ०-१३-९ एच आर.पी.चे सर्व ते भाग आणि विभाग. पर्व: गट क. २६१ व ३०१ पैकी

धारक जिमन, **पश्चिम:** गट क्र.२५७ व २५८ धारक जिमन, **उत्तर:** गट क्र.३०१ धारक जिमन, **दक्षिण**:

४. तारण मत्तेचा तपशील: गाव–विहुर, तालु. मुरुड, जिल्हा रायगड येथील गट क्र. २६०/२ मोजमापित अंदाजे ०–१५–५ एच.आर.पी.चे सर्व ते भाग आणि विभाग. पूर्व: गट क्र.२५९ धारक जिमन

पश्चिम: मुरुड सलावा रोड , उत्तर: गट क्र.२६०(पी) धारक जिमन, दक्षिण: गट क्र.२६२ धारक जिमन ५. तार<mark>ण मत्तेचा तपशीलः गाव-विहुर, तालु. मुरुड, जिल्हा रायगड येथील</mark> गट क्र. २६२ , मोजमापित अंदाजे ०-१८-० एच.आर.पी.चे सर्व ते भाग आणि विभाग. **पृर्वः** गट क्र.२५९ धारक जमिन,

पश्चिम: मुरुड सलावा रोड, **उत्तर:** गट क्र.२६०(पी) धारक जिमन, **दक्षिण:** गट क्र.२६१ धारक जिमन.

SPENTA INTERNATIONAL LIMITED

CIN No: L28129MH1986PLC040482

Regd Office: Plot # 13-16, Dewan Industrial Estate, Village Navali, Palghar (West) - 401404 Extract of Un-Audited Financial Results for the Quarter and Six Months ended September 30, 2021

156 13

123.21

Note: The above is an extract of the detailed format of Quarterly Financial Results filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly Financial Results are

available on the website of the Stock Exchange at www.bseindia.com and on the Company's

प्राधिकृत अधिकारी

पिगॅमस ॲमेटस रिकन्स्टक्शन प्रायव्हेट लिमिटेड

(पिगॅसस ग्रप थर्टी थ्री टस्ट -। चे टस्टी)

Quarter

450.71 -68.96

-68 96

-62.43

-63.31

-2.26 -2.26

For Spenta International Limited

Danny F. Hansotia

Managing Director DIN: 00203497

-159 47

-159.27

-161.32

-5.76

ended ended ended Ended 30.09.2021 30.09.2021 30.09.2020 31.03.2021

195 77

159.69

157.73

276.43 276.43 276.43 276.43

5.78

रोजीची मागणी सूचना जारी केली आहे.

अन्वये कर्जदारांचे लक्ष वेधले जाते.

गट क्र.२६० व २६२ धारक जमिन

दिनांक : ११/११/२०२१

Particulars

Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)

(after Exceptional and/or Extraordinary items
Net Profit / (Loss) for the period after tax

(after Exceptional and/or Extraordinary item

otal Comprehensive Income for the period

Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of

(for continuing and discontinued operations)

(a) Basic

(b) Diluted

the previous year
Earnings Per Share (of Rs. 10/- each)

website www.spentasocks.com

Date: 12.11.2021

Place: Palghar

[Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive

Total Income from Operations

Income (after tax)

Equity Share Capita

रिकन्स्टक्शन प्रा लि अभिहस्तांकित केले आहेत

The spirit of Mumbai

FREE PRESS JOURNAL

is now 93 years old!

www.freepressjournal.in



३० सप्टेंबर, २०२१ रोजी संपलेल्या तिमाही आणि संपलेल्या सहामाहीसाठीचे एकत्रीकृत वित्तीय निष्कर्ष

(प्रति समभाग डेटा व्यतिरिक्त ₹ ला									
अ.		संपलेली तिमाही			संपलेली	सहामाही	संपलेले वर्ष		
क्र.	तपशील	३०.०९.२१ (अलेखापरीक्षित)	३०.०६.२१ (अलेखापरीक्षित)	३०.०९.२० (अलेखापरीक्षित)	३०.०९.२ १ (अलेखापरीक्षित)	३०.०९.२० (अलेखापरीक्षित)	३१.०३.२१ (लेखापरीक्षित)		
٩	कामकाजापासून एकूण उत्पन्न	930,202	८५,६८५	929,009	२१५,८८७	१८२,६००	४५८,४६१		
२	कालावधीसाठी निव्वळ नफा/(तोटा) (कर, अपवादात्मक, आणि/किंवा असाधारण बार्बीपूर्वी)	७,९२५	(३,१४१)	७,२७८	8,७८४	٩,२२८	२२,०७८		
3	कालावधीसाठी करपूर्व निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि/किंवा असाधारण बाबीनंतर)	७,९२५	(३,१४१)	७,२७८	8,७८४	४,०७२	२४,६२७		
8	कालावधीसाठी करपश्चात निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि/किंवा असाधारण बाबीनंतर)	६,२५५	(२,४९७)	५,३११	३,७५८	३,६५१	१८,८९६		
ч	कालावधीसाठी एकूण सर्वसमावेशक उत्पन्न [कालावधीसाठी (करपश्चात) नफा/(तोटा) आणि इतर सर्वसमावेशक उत्पन्न (करपश्चात) यांनी युक्ती	६,५४८	(२,४६०)	५,५६२	8,0८८	५,२२९	१९,७६२		
Ę	समभाग भांडवल	२,२९५	२,२९३	२,२७७	२,२९५	२,२७७	२,२९१		
0	राखीव (पुनर्मूल्याकन राखीव वगळून) मागील वर्षाच्या	9६०,०६४	942,803	938,283	9६०,०६४	938,283	948,099		
	लेखापरीक्षित ताळेबंदामध्ये दर्शवण्यात आल्याप्रमाणे								
۷	सिक्युरीटीज प्रिमियम	६४,५८१	६३,९६५	६२,३३९	६४,५८१	६२,३३९	६३,३९२		
ς	निव्वळ मूल्य	१६२,१८४	१५५,०९०	980,930	१६२,१८४	980,930	१५६,८२६		
	फेडावयाचे ऋण	२८,१३९	७३,३४७	५५,८९४	२८,१३९	५५,८९४	४७,०६३		
	ऋण समभाग गुणोत्तर प्रति समभागावरील उत्पन्न अपवादात्मक बाबींनंतर (वार्षिकीकृत नाही) (₹२/ – चे दर्शनी मूल्य) मूलभूत : सौम्यीकृत :	0.9८ ५.४५ ५.४३	0.8 <i>C</i> (2.9 <i>C</i>) (2.9 <i>C</i>)	0.39 8.54 8.58	9.9८ ३.२८ ३.२६	0.3° 3.2° 3.2°	0.30 9६.५४ 9६.४९		
	प्रति समभागावरील उत्पन्न अपवादात्मक बाबींपूर्वी (वार्षिकीकृत नाही) (₹२/ – चे दर्शनी मूल्य) मूलभूत : सौम्यीकृत :	4.84 4.83	(२.१८) (२.१८)	४.६५ ४.६४	3.7 <i>८</i> 3.7 <i>६</i>	0.09 0.09	98.39 98.2६		
93	कॅपिटल विमोचन राखीव	938	938	938	938	938	938		
	डिबेंचर विमोचन राखीव	9,204	3,040	8,६२५	9,204	8, ६ २ ५	3,040		
9५ 9६	ऋण सेवा कव्हरेज गुणोत्तर व्याज सेवा कव्हरेज गुणोत्तर	0.89 4.40	o.२२ (o.२८)	o.34 8.28	o.82 2.24	0.9C 9.3E	o.90 8.3६		

रवतत्र वित्तीय निष्कर्षांचे महत्त्वपूर्ण आकडे

(₹ लाखामध्ये)

अ.			संपलेली तिमाही		संपलेली	संपलेले वर्ष	
<u>क्र</u>	तपशील	३०.०९.२ १ (अलेखापरीक्षित)	३०.०६.२१ (अलेखापरीक्षित)	३०.०९.२० (अलेखापरीक्षित)	३०.०९.२१ (अलेखापरीक्षित)	३०.०९.२० (अलेखापरीक्षित)	३१.०३.२१ (लेखापरीक्षित)
٩	कामकाजापासून एकूण उत्पन्न	9२९,०७४	८५,२७९	9२9,४9७	२१४,३५३	१८२,१९१	४५७,३०६
२	कालावधीसाठी करपूर्व निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक, आणि/किंवा असाधारण बाबीनंतर)	८,०५३	(८६९)	७,३६०	७,१८४	३,१२१	२४,११८
3	कालावधीसाठी करपश्चात निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि/किंवा असाधारण बार्बीनंतर)	६,३४०	(६४३)	५,३९६	५,६९७	२,६७९	9८,३६४

वरील माहिती ३० सप्टेंबर, २०२१ रोजी संपलेल्या तिमाहीसाठीच्या कालावधीसाठी तपशीलवार एकत्रीकृत अलेखापरीक्षित वित्तीय निष्कर्षांवरुन, जे लेखासमितीने पुनर्विलोकित केलेले आहेत, संचालक मंडळाने मान्य केलेले आहेत आणि सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲन्ड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रेग्युलेशन्स, २०१५च्या रेग्युलेशन ३३च्या अनुसार स्टॉक एक्सचेंजेसकडे दाखल केलेले आहेत, घेतलेली आहे. सदर वित्तीय निष्कर्षाचे पूर्ण प्रपत्र स्टॉक एक्स्चेंजच्या <u>www.nseindia.com</u> आणि <u>www.bseindia.com</u> या वेबसाईटवर आणि कंपनीच्या <u>www.bajajelectricals.com</u> या वेबसाइटवर उपलब्ध आहे. लिस्टिंग रेग्युलेशन्सच्या नियम ५२(४) मध्ये सदर्भ दिल्याप्रमाणे अन्य प्रकारच्या वस्तूसाठी स्टॉक एक्सचेन्जेसकडे योग्य खुलासे केलेले आहेत.

सचालक मङ्ळाच्या आदेशाने

बजाज इलेक्ट्रिकल्स लिमिटेड करिता

अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक

CIN : L31500MH1938PLC009887 | नोंदणीकृत कार्यालय : ४५-४७, वीर नरिमन रोड, मुंबई -४०० ००१.

दूरध्वनी क्र.: ०२२–६१४९ ७००० | वेबसाईट: http://www.bajajelectricals.com | इमेल : legal@bajajelectricals.com

लायटिंग

युटीक एंटरप्रायजेस लिमिटेड

स्थळ: मुंबई

दिनाक: १२ नोव्हेंबर, २०२१

नों. कार्यालय : ८, एपीजे हाऊस, १३० मुंबई समाचार मार्ग, मुंबई - ४०० ०२३

(सीआयएन : एल५२१००एमएच१९८५पीएलसी०३७७६७) द् : ९१+२२-२२८८ ६१००, ईमेल : info@utique.in / www.utique.in ३० सप्टेंबर, २०२१ रोजी संपलेल्या तिमाही आणि अर्ध वर्षासाठी अलिप्त आणि एकत्रित अलेखापरीक्षित वित्तीय निष्कर्षांचा उतारा

(रु. लाखांत)

तपशील	संपलेली तिमाही		संपलेले अर्ध वर्ष संपलेले वर्ष		र्ष संपलेली तिमाही			संपलेले अर्ध वर्ष		संपलेले वर्ष		
संबद्धाल	३०.०९.२०२१	३०.०६.२०२१	३०.०९.२०२०	३०.०९.२०२१	३०.०९.२०२०	३१.०३.२०२१	३०.०९.२०२१	३०.०६.२०२१	३०.०९.२०२०	३०.०९.२०२१	३०.०९.२०२०	३१.०३.२०२१
	अलेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	लेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	लेखापरिक्षित
प्रवर्तनातून एकूण महसुल/उत्पन्न	१४७.४२	१०६.१८	४०.४५	२५३.६०	८३.२५	६१४.३०	१४७.४२	१०६.१८	४०.४५	२५३.६०	८३.२५	६१४.३०
कालवधीसाठी निव्वळ नफा/(तोटा)	(१७.६२)	८५.७०	(३.५७)	६८.०८	२१.०५	२४४.७५	(१७.८२)	८५.२९	(३.५९)	६७.४७	२१.०३	२४४.३४
(कर आणि अपवादात्मक बाबींपूर्वी)												l
कालावधीसाठी निव्वळ नफा/(तोटा)	(१७.६२)	८५.७०	(३.५७)	६८.०८	२१.०५	२४४.७५	(१७.८२)	८५.२९	(३.५९)	६७.४७	२१.०३	288.38
(करपूर्व आणि अपवादात्मक बाबींनंतर)												
कालावधीसाठी निव्वळ नफा/(तोटा)	(१७.६२)	८५.७०	(३.५७)	६८.०८	२१.०५	२४४.७५	(१७.८२)	८५.२९	(३.५९)	६७.४७	२१.०३	288.38
(कर आणि अपवादात्मक बाबींनंतर)												
कालावधीसाठी एकूण सर्वसमावेशक उत्पन्न	(१७.६२)	८५.७०	(३.५७)	६८.०८	२१.०५	२४४.७५	(१७.८२)	८५.२९	(३.५९)	६७.४७	२१.०३	२४४.३४
(कालावधीसाठी नफा/(तोटा) (करोत्तर) आणि इतर												
सर्वसमावेशक उत्पन्न (करोत्तर) धरून)												
भरणा झालेले समभाग भांडवल	५,५६७.०१	५,५६७.०१	५,५६७.०१	५,५६७.०१	५,५६७.०१	५,५६७.०१	५,५६७.०१	५,५६७.०१	५,५६७.०१	५,५६७.०१	५,५६७.०१	५,५६७.०१
(दर्शनी मूल्य रु. १० प्रती समभाग)												
राखीव (ताळेबंदानुसार पुनर्मूल्यांकित राखीव वगळून)	_	-	-	(२,१६८.८६)	-	(२,२३६.९४)	_	-	-	(३,२३२.४७)	-	(३,२९९.९५)
प्रति समभाग प्राप्ती (अवार्षिक) (प्रत्येकी रु. १० चे)												
१. मूलभूत :	(\$0.0)	०.१५	(০.০१)	0.82	0.08	0.88	(\$0.0)	०.१५	(০.০१)	0.82	0.08	٥.४४
२. सौम्यिकृत :	(\$0.0)	0.84	(٥.٥१)	0.82	0.08	٥.४४	(\$0.0)	0.84	(०.०१)	0.82	0.08	0.88
टीपा :												

१) वरील माहिती म्हणजे सेबी (लिस्टींग ऑब्लिगेशन्स अँड डिस्क्लोजर रिक्वायरमेंटस) रेग्यूलेशन्स, २०१५ च्या रेग्युलेशन ३३ अंतर्गत स्टॉक एक्सचेंजकडे सादर केलेल्या वित्तीय निष्कर्षांच्या तपशिलवार विवरणाचा एक उतारा आहे. ३० सप्टेंबर, २०२१ रोजी संपलेल्या तिमाही आणि अर्ध वर्षासाठी वित्तीय निष्कर्षांचे संपूर्ण विवरण स्टॉक एक्स्चेंजची वेबसाईट www.bseindia.com आणि कंपनीची वेबसाईट www.utique.in वर उपलब्ध आहे.

२) वरील वित्तीय निष्कर्ष संचालक मंडळाने त्यांच्या ११ नोव्हेंबर, २०२१ रोजी झालेल्या त्यांच्या बैठकीत अभिलिखीत केले.

३) कोव्हीड-१९ ने कंपनीचे सामान्य कामकाज बाधीत केले. आमच्या सर्व कर्मचाऱ्यांचे आरोग्य, सुरक्षिततेसाठी सर्व आवश्यक काळजी आमच्या कार्यालयात घेण्यात येत आहे. कंपनी तिच्या मत्तांचे धारण मृल्य आणि वसली योग्यतेवर होऊ शकणाऱ्या कोव्हीड-१९ चे परिणाम विचारात घेत आहे. भविष्यातील आर्थिक स्थितीच्या सध्याच्या निदर्शकांच्या आधारे कंपनीला तिच्या मत्तांची धारण रक्कम वसल होणे अपेक्षित आहे. परिस्थिती वेगाने बदलत असून कोव्हीड-१९ च्या मोठ्या भावी परिणामांची व्यासी आणि कालावधी ह्याबाबत अनिश्चितता आहे आणि ह्या निष्कर्षांच्या मंजुरीच्या तारखेस बांधलेल्या अंदाजांपेक्षा ते वेगळे असू शकतात. भविष्यातील आर्थिक स्थिती आणि तिच्या व्यवसायावरील परिणाम यावर कंपनी सतत बारीक लक्ष ठेवून आहे.

जे. आर. के. सर्मा

The Mogaveera Co-operative Bank Ltd.

नोंद. आणि प्रशासकीय कार्यालय:

५ वा मजला, मोगावीरा भवन, एम. व्ही. एम. एज्युकेशनल कॅम्पस मार्ग, ऑफ वीरा देसाई रोड, अंधेरी (पश्चिम), मुंबई-४०० ०५८.

संपर्क तपशील : द्र. क्र. - ०२२-२६७६६०११/ ९००४२५६६०९/ ९८२१४५५३९१/ ८८५०२६४७९७/ ई-मेल : recovery@mogaveerabank.com

स्थावर मिळकतीची लिलाव विक्री

सिक्युरिटायझेशन अँड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेटस् अँड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ च्या कलम १३(४) प्रमाणे **दी मोगावीरा को – ऑपरेटिव्ह बँक**िल. चे प्राधिकृत अधिकारी यांच्या आता प्रत्यक्ष कब्जात असलेल्या खालील स्थावर मिळकतीची ''**जसे आहे तेथे आहे तत्वाने'' आणि ''जे आहे जसे आहे तत्वाने''** खरेदी करण्यासाठी जनता/इच्छक बोलीदार यांच्याकडून मोहोरबंद प्रस्ताव/निवेदा मागविण्यात येत[े] आहेत.

स्थावर मत्ता/ मिळकतीचे	राखीव किंमत	इसारा अनामत	मिळकतीची	निविदा उघडण्याची	तारण धनकोंचे नाव आणि पत्ता	कर्जदार/	थकीत कर्ज	निविदा/प्रस्ताव
वर्णन	(रुपयांत)	रक्कम	तपासणी	तारीख आणि वेळ		गहाणदाराचे नाव	रक्कम	सादर करण्याची तारीख
		(रुपयांत)						वेळ आणि ठिकाण
मा अंबे क्लिनिक, शॉप क्र. १,	रु. ३६,००,०००/-	रु. १,००,०००/−	०४.१२.२०२१	१०.१२.२०२१	दी मोगावीरा को- ऑपरेटिव्ह बँक लि. ५	डॉ. अशोक राजमणी मिश्रा	रु. २५,४६,६९३/- (रुपये	मोहोरबंद निविदा/प्रस्ताव प्राधिकृत
अनमोल प्रीत अपार्टमेंट, सी-					वा मजला, मोगावीरा भवन, एम. व्ही. एम.	आणि डॉ. आरती अशोक	पंचवीस लाख सेहेचाळीस हजार	अधिकाऱ्यांना ०९.१२.२०२१ रोजी किंवा
ब्लॉक, गुरुद्वारा समोर, शहाड			सकाळी ११ ते सायं.		एज्युकेशनल कॅम्पस मार्ग, ऑफ वीरा देसाई	मिश्रा-		पूर्वी सायं. ४ पर्यंत प्रशासकीय कार्यालय, ५
स्टेशन जवळ, उल्हासनगर- ४२१			४ वा.		रोड, अंधेरी (पश्चिम), मुंबई-४०००५८.	– कर्जदार	२९/०९/२०१८ रोजीस अधिक	वा मजला, मोगावीरा भवन, एम. व्ही. एम.
००१					दूर. क्र. २६७६ ६०११.	डॉ. अशोक राजमणी मिश्रा		एज्युकेशनल कॅम्पस् मार्ग, वीरा देसाई रोड
मोजमापित ४३५ चौ.फू. (चटई)					मोबा: ९८९२११५८५८.	गहाणदार	व्याज. (एमएल/६६).	लगत, अंधेरी (पश्चिम), मुंबई-४०० ०५८.
					मोबा: ८४५१९८०१९८			

- १. खरेदीदाराने मुद्रांक शुल्क, नोंदणी प्रभार, हस्तांतर प्रभार, मिळकतीशी संबंधित विद्यमान आणि भविष्यातील दोन्ही सर्व सांविधिक थकबाकी, कर आणि दर आणि देणी सोसयटीची आहेत. विक्री प्रमाणपत्र फक्त यशस्वी बोलीदाराच्या नावे जारी करण्यात येईल.
- २. कोणतेही कारण न देता कोणतीही किंवा सर्व निविदा फेटाळण्याचे आणि/किंवा निविदा उघडण्याची आणि/किंवा विक्री निश्चितीची तारीख आणि वेळ पुढे ढकलण्याचे अधिकार प्राधिकृत अधिकाऱ्यांनी राखून ठेवले आहेत.
- ३. गहाणकार/कर्जदार संभाव्य बोलीदार/प्रस्तावकर्त्यांना आण शकतात आणि १०,१२,२०२१ रोजी स. ११ वा. प्रस्ताव उघडण्याच्यावेळी हजर देखील राह शकतात ४. बोलीदार/प्रस्तावकर्त्यांनी मिळकतींची पाहणी करून घ्यावी आणि त्यांची इच्छा असल्यास हक्क विलेख पडताळन पाहावेत.
- ५. यशस्वी बोलीटार/प्रस्तावकर्त्यांनी २५% बोली रक्कम ताबडतोब आणि उर्वरित ७५% रक्कम निविदा उघडण्याच्या तारखेपासन १५ दिवसांत जमा करावी.
- ६. जर यशस्वी बोलीटारांनी प्रस्ताव उघडण्याच्या तारखेपासन १५ दिवसांत उर्वरित ७५% बोली रक्कम प्रदान करण्यात कसर केली तर जमा केलेली रक्कम जप्त केली जाईल
- ७. 'राखीव किंमत, च्या खालील निविदा विचारात घेतल्या जाणार नाहीत.

सिक्युरिटी इंटरेस्ट एन्फोर्समेंट रुल्स, २००२ च्या नियम ८(६) अंतर्गत वैधानिक सूचना: जर संपूर्ण थकबाकी रक्कम चुकती केली नाही तर उपरोक्त तारखेस तारण मत्तांच्या विक्रीसाठी सर्वसामान्य जनतेकडून मोहोरबंद निवदा मागवून विक्री आयोजित करण्याबाबत सिक्युरिटी इंटरेस्ट एन्फोर्समेंट रुल्स, २००२ च्या नियम ८(६) अंतर्गत वरील कर्जाच्या कर्जदार/जामीनदार/गहाणकार यांना ही एक सूचना देखील आहे. याद्वारे कर्जदार/जहाणकारांना लिलाविक्रीसाठी ठरविलेल्या तारखेपूर्वी उपरोक्त रक्कम प्रदान करण्याकरिता सूचना देण्यात येते, कस्र केल्यास मिळकतीची विक्री केली जाईल आणि शिल्लक थकबाकी असल्यास तुमच्याकडून व्याज आणि खर्चासह वसूल केली जाईल टीप: वरील सदर गहाण मिळकेत ही प्राधिकृत अधिकारी यांच्या ताब्यात आहे, केवळ त्यांनाच याची लिलाव/विक्री करण्याचा अधिकार आहे. सदर नागरिकांना/ इच्छुक बोलीदारांना याद्वारे सूचित करण्यात येते की, कोणत्याही इतर अप्राधिकृत व्यक्ती/एजंटद्वारे कोणताही व्यवहार

दिनांक: ११.११.२०२१

स्थळ : मुंबई

प्राधिकत अधिकारी



दिनांक : ११.११.२०२१



TREE AUTHORITY -PUBLIC NOTICE

In accordance with the provision under section 8 (3) (C) of the Maharashtra (Urban Areas) 01 proposal from 'M/East' ward in Zone-V, i.e. Total 01 proposals are received for getting approval of Tree Authority/ Municipal Commissioner, Chairman, Tree Authority for removal of trees.

The information of the trees for cutting/ Transplanting in above mentioned proposals is available on MCGM website - www. mcgm.gov.in -About us ward/Department - Department manuals Gardens & Tree Authority 60 - Adv - 7 days - Z - VI

On account of pandemic covid-19, citizens are requested to send the objections/suggestions on E.mail - sg.gardens@mcgm.gov.in on or before Dt. 22/11/2021 only instead of attending hearing personally on Dt. 22/11/2021 Objections/suggestions received after this date will not be entertained which may please may noted.

> Sd/-Supdt.of Gardens & Tree officer of the Tree Authority

PRO/1510/ADV/2021-22

मतदार यादी संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम दि. १ ते ३० नोव्हेंबर, २०२१

PUBLIC NOTICE

TAKE NOTICE THAT Mrs. Manubai Gopal Marande & others have sold and conveyed to and in favour of my client M/s Hicon Life Spaces, a partnership firm, having registered office at 1104, 11th Floor, Dev Corpora, near Cadbury Junction, Thane (w)- 400601, through its partners Mr. Manthan J. Mehta & Mrs. Hiral J. Shah, a plot of land hereinafter referred to as `the Said Land` and described in the schedule hereunde written) vide Deed of Conveyance dated 16/03/2021, registered in the office of Sub-Registrar, Ulhasnagar-2, under Sr. No. 4772-2021, dated 16/03/2021.

In the circumstances, in order to investigate the right, title and interest of my client upon the said land and/or to investigate title of the said land described in the schedule nereunder written, this notice is being published.

All the Person/s having any claim, right, title, and interest of any nature whatsoever in, to or upon the said properties described in first & second schedule hereunder written by way of inheritance, agreement, MOU, contract, sale, mortgage possession, gift, lease, sub-lease, License, lien, charge, trust, maintenance, easement, tenancy, sub-tenancy o otherwise FSI including full potential are required to notify the same in writing stating the extent and nature thereof alongwith supporting documentary evidence to the undersigned at the address given herein below within fifteen (15) days from the date hereof failing which it shall be deemed that there are no claims and/or the same are waived/abandoned and with such presumption further process of certification of Title shall be completed and any other mode adopted to notify such claim except to the undersigned as aforesaid shall not be taken into consideration

SCHEDULE

All that piece and parcel of land bearing Survey No.9, Hissa No. 10, admeasuring about 3670 Sq. Mtrs., lying, being & situate at Mauje & Talathi Saja-Kharvai, Gram Panchayat-Kharvai, Taluka-Ambarnath, District-Thane, Registration Sub-district- Ulhasnagai Registration District- Thane, within the limits of Kulgaon-Badlapur Nagar Parishad. Hence this Public Notice.

Date: 13/11/2021

Arvindkumar Pandey Advocate,

C-1, 1208, Nandanvan Homes, Opp. Reliance Market, Parsiknagar, Kalwa, Thane-400605

BEFORE THE NATIONAL COMPANY LAW TRIBUNAL MUMBAI BENCH
COMPANY SCHEME PETITION NO. C.P.(CAA)/153/MB/2021

COMPANY SCHEME APPLICATION NO. C.A(CAA)/185/MB/2021 In the matter of the Companies Act, 2013 (18 of 2013); AND

In the matter of Sections 230 to 232 other applicable provisions of the Companies Act, 2013 and Rules framed there under as in force from time to time; AND In the matter of Scheme of Arrangement between PCI Ferrmone Chemicals (India) Private Limited, the Demerged Company and Nupur Remedies Private Limited, the Resulting Company and their respective shareholders.

...Petitioner Company No.

PCI FERRMONE CHEMICALS (INDIA) PRIVATE) LIMITED.) a company incorporated under the Companies Act, 1956 having CIN) U24200MH1986PTC041691 and having its registered office at) Metalage Industries Compound, Subhash Road, Jogeshwari (East),) (1umbai - 400060

IUPUR REMEDIES PRIVATE LIMITED, a company incorporated inder the Companies Act, 1956 having CIN U24139MH1992PTC065849 and having its registered office at Metalage Industries Compound, Subhash Road, geshwari (Ĕast), Mumbai - 400 060)

..Petitioner Company No. 2 etitioner Company No. 1 and Petitioner Company No. 2 are together referred Petitioner Companies".

NOTICE OF PETITION

TAKE NOTICE THAT a Petition under Sections 230 and 232 and other applicable rovisions of Companies Act, 2013 for an order sanctioning the Scheme of Arrangemen etween PCI Ferrmone Chemicals (India) Private Limited, the Demerged Company and upur Remedies Private Limited, the Resulting Company and their respective shareholders ("the Scheme") presented by the Petitioner Companies was admitted by the Mumbai Bench of Hon'ble National Company Law Tribunal on October21, 2021 and fixed or hearing on Friday, 26th day of November, 2021.

Anyone desirous of opposing the said Petition may send to the Petitioner's Advocates duly

igned copy of notice of such intention along with the grounds of opposition or a copy of fidavit, not later than two days before the date fixed for the hearing of the Petition. copy of the Petition will be furnished by undersigned as the Petitioner's Advocates to any erson upon request and payment of the prescribed charges for the same. ated this 13th day of November, 2021

For RAJESH SHAH & CO. Advocates for the Petitioner 16, Oriental Building, 30, Nagindas Master Road, Flora Fountain, Fort, Mumbai - 400 001

JANA SMALL FINANCE BANK

Head Office: The Fairway, Ground & First Floor, Survey No- 10/1, 11/2 & 12/2B, Off Domlur, Koramangla Inner Ring Road, Next to EGL Business Park, Challaghatta, Bangalore-560071

PUBLIC NOTICE FOR AUCTION OF GOLD ORNAMENTS

The below mentioned borrowers have failed to repay the loan and redeem the go prnaments within the stipulated time in spite of several reminders. The Gol ewellery/ ornaments pledged under the said loan accounts by the below liste orrowers will be sold in public/ Online/ private auction at our Branch premises or 5-11-2021 at 10.30 AM. Those willing to participate are requested to contact the ranch. The Bank reserves the right to accept or reject any bid without assigning any reason whatsoever. Please note if the auction does not get completed on the ame day, the same will follow the subsequent days on the same terms an conditions. If the customer is deceased all the conditions pertaining to auction wil e applicable to nominee/ legal heir. The Borrower are hereby notified to pay the pto date interest and ancillary expenses before the date of auction, failing which he pledged gold ornaments will be sold and balance dues if any will be recovere with interest and cost. For any queries and terms and conditions contact branch For details of branch address visit www.janabank.com. Gross Weight

Sr.	Loan Account									
No.	No.	Name o	f Borrower/ Co-Borrower	of Pledged Gold						
INO.	NO.			Ornaments						
_1	36518740000533	Kiran Chava	iran Chavan							
2	36518740000559	Soni Pawar	oni Pawar							
	Jana Small Finance Bank Ltd., 3rd Floor, Bearing No.310, Shopper's Orbit Mall, Alandi Road, Vishrantwadi, Pune-411015, India.									
3	3 30998740000322 Ganesh Chawan									
4 30998740000345 Sharad Surve										
Ja			& 1st FIr, Gavdevi Apartment, (emanivali, Kalyan East-421306,							
5	30398740000366	Varsha Khar	vi	8.461						
			nd Floor, Shop No.1, 2 & 3, Sh Road, Borivali, Mumbai-400066							
6	30988740000024	Sandeep Vis	hwakarma	24						
Pre	Jana Small Finance Bank Ltd., Office No.101 & 102, 1st Floor, Prestige Precint, Near to Nitin Company, Almira Road, Thane-400601, India.									
Plac	ce: Maharashtra		Sd/- Authorised Offic	cer						

Jana Small Finance Bank Limited

PUBLIC NOTICE FOR E- AUCTION SALE

WHEREAS, The undersigned is the Authorized Officer of Standard Chartered Bank, having one of its places of business at 23/25 M.G. Road Fort Mumbai - 400001

The undersigned being the Authorized Officer of Standard Chartered Bank under the Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 (the Act) and in exercise of powers conferred under Section 13 (12) read with Rule 3 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 (the Rules) issued demand notices dated 30thJul 2020 calling upon the borrower's (1) DHAKALIA STEEL CORPORATION (2) SURENDRA KUMAR PRÉMCHAND GUPTA (3) RAHUL GUPTA resident of Flat No 79 14th Floor Sunita CHSL Cuffe Parade Mumbai - 400005 (the Borrower's) calling upon them to repay the outstanding amount being Rs. 1,77,38,438.90/- (Rupees One Crore Seventy Seven Lacs Thirty Eight Thousand Four Hundred and Thirty Eight and Ninety Paise Only) as on 27.07.2020 till actual date of payment within 60 days from the date of receipt of the said notice.

The Borrower/s having failed to repay the amount, notice is hereby given to the borrower and the public in general that the undersigned has taken symbolic possession of the property mortgaged with the bank, described hereinbelow, to recover the said outstanding amount, in exercise of powers conferred on me under Section 13(4) of the Act read with Rule 8 of the Rules on 18th Dec 2020.

Now, the public in general is hereby informed that the said property would be sold by e-auction on 24th-day-of-Dec-2021 through e-auction platform provided at web-portal www.matexauctions.com and bidding shall take place through online electronic bidding on the said website, as per the procedure and the terms and conditions stated below:

The Reserve Price of the said Property is Rs. 61398000/- (Rupees Six Crore Thirteen Lac Ninety Eight Thousand Only)

The earnest money deposit would be Rs. 6139800/- (Rupees Sixty One Lac Thirty Nine Thousand Eight Hundred Only)

PROCEDURE AND TERMS & CONDITIONS OF PUBLIC AUCTION BY INVITING BIDS:

- The property can be inspected on 03rd Dec 2021 between 11:00 a.m. and 1:00 p.m.
- 2. The Tender / bid form with the terms and conditions can be obtained online from the website http://www.matexauctions.com. The tender form and the terms and conditions would be available in the website from 18th Nov 2021 to 23rd Dec 2021 up to 5:00 P.M. The bid/ tender form complying with all necessary terms shall be submitted along with the proof of EMD amount of Rs 6139800/- towards the Farnest Money Deposit favoring Standard Chartered Bank Deposit through EFT/NEFT/RTGS transfer in favour of West Foreclosure Suspense Account No. 42705095742; IFSC: SCBL0036078. The earnest money deposit shall not
- carry any interest. BID form shall be downloaded and duly filled and uploaded to www.matexauctions.com Last date to submit the bid along with Earnest Money Deposit is on or before 5;00 p.m. on 23rd Dec 2021
- Along with the bid form the proposed bidder shall also attach his/her identity proof and the proof of residence such as copy of the passport, election commission card, ration card driving license etc. and a copy of the PAN card issued by the Income Tax Department of India.
- Bidders shall hold a valid Digital Signature Certificate issued by competent authority and valid email ID (e-mail ID is necessary for the intending bidder as all the relevant information and allotment of ID & password by M/s Matex Net Pvt Ltd may be conveyed through e- mail}.
- On the auction date all the bids so received would be opened and the bid of the highest bidder, provided it is above the reserve price, may be accepted by the bank. In no eventuality would the property be sold below the reserve price. However, the bidders personally present for the auction shall have the right to further enhance their bid price by a minimum sum of Rs 25,000/-, and in the event of higher bid price being offered, the Bank shall have the right to accept the same. After each bid, the window for the next bid shall be open for 5 mins within which the next bid can be placed. The Auction time shall be 120 Minutes from 11:00 A.M. to 1:00 P.M. with unlimited extensions of 5 minutes each. In case bid is placed in the last 5 minutes of the closing time of the e-Auction, the closing time will automatically get extended for 5 minutes.
- Thereafter, when the Bank confirms the sale, the purchaser will be required to pay deposit of 25% (twenty-five percent) of the sale price, after adjusting the earnest money deposit, immediately with the undersigned. The balance amount of the purchase price shall be paid by the purchaser to the undersigned on or before the fifteenth day of confirmation of the sale of the said property or such extended period as may be agreed upon in writing by the parties. In default of payment & within the time as mentioned above, the bank shall be at liberty to forfeit the earnest money deposit and proceed with re-auction of the property. The defaulting purchaser shall forfeit all claims to the property or to any part of the sum for which it may be subsequently sold.
- All the payments shall be made by the purchaser by Deposit through EFT/NEFT/RTGS transfer in favour of West Foreclosure Suspense Account No. 42705095742 IESC: SCBI 0036078
- On receipt of the sale price in full, the bank shall be issuing a sale certificate in favor of the purchaser and would hand over the possession of the property to the purchaser.
- 10. The said immovable property described in the schedule herein below shall remain and be at the sole risk of the purchaser in all respects including loss or damage by fire or theft or other accidents, and other risk from the date of the confirmation of the sale by the undersigned Authorised Officer. The Purchaser shall not be entitled to annul the sale on any grounds whatsoever.
- 1. EMD of the unsuccessful bidders will be returned through DD/PO/EFT/NEFT/RTGS to the Bidder/ bank account details provided by them in the bid form and intimated via their email id.
- 12. For all purposes, sale of the said property is strictly on "AS IS WHERE IS BASIS" and "AS IS WHAT IS BASIS". To the best of the knowledge and information of the Authorised Officer of the bank, no other encumbrances exist on the property.
- 13. All expenses relating to stamp duty, registration charges, transfer charges and any other charges in respect of the above referred property shall be borne by the purchaser
- 14. The Authorised officer is not bound to accept the highest offer or any or all offers, and the bank reserves its right to reject any or all bid(s) without assigning any reasons thereof.
- 15. The particulars about the properties specified in the tender document have been stated to the best of the information of the Authorised Officer and the Authorised Officer shall not be answerable for any error, mis -statement or omission in this proclamation. Save and except above, the Bank is not aware of any other encumbrance of the secured asset.
- 16. The prospective bidders can inspect the property on the date and time mentioned as above.
- 17. This notice is also notice to the above said borrower's (1) DHAKALIA STEEL CORPORATION (2) SURENDRA KUMAR PREMCHAND GUPTA (3) RAHUL GUPTA under Rule 8 (6) of the Security Interest (Enforcement) Rules, 2002.

DESCRIPTION OF PROPERTY

All the Piece and Parcel of The Property Situated at Sunita CHSL area admeasuring 1080 sqft on 14th Floor Somani Marg Land Bearing Cadastral Survey No. 632 Cuff Parade Mumbai - 400005

Further details please contact:

Mr. Santosh Shinde Ph: +91 22 6735 5093 / 9022963471 Email: shinde.santosh@sc.com

Please refer to the link provided on Standard Chartered Bank/secured creditor's website i.e. https://www.sc.com/in/important-information/public-sale-notice-of-properties-under-the-possession-of-bank/

Sd/-Dated: 13.11.2021. **Authorized Officer** Standard Chartered Bank Place: Mumbai

KILITCH DRUGS (INDIA) LIMITED

Registered office: Office No: C 301/2, MIDC TTC Industrial Area, Pawane Villege, Thane -400705, Maharashtra, India Tel No: 022- 61214100| Email: info@killitch.com | Website: www.killitch.com | CIN: L24239MH1992PLC066718 Tel No: 022-61214100| Email: Into@kilicol.com | wedsite. www.hillicol.com | on: Extract of Unaudited Financial Results for the Quarter/Half Year Ended 30th September, 2021 (Rs. In Lakhs)

Date: 13.11.2021

												(1/2	. III Lakiis)
Sr.				STAND	ALONE			CONSOLIDATED					
No.	Particulars	Thre	e Months E	nded	Six Mont	hs Ended	Year Ended	Three	Months Er	nded	Six Mont	hs Ended	Year Ended
		30/09/2021	30/06/2021	30/09/2020	30/09/2021	30/09/2020	31/03/2021	30/09/2021	30/06/2021	30/09/2020	30/09/2021	30/09/2020	31/03/2021
		Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Audited	Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Audited
1	Total Income from operations	2364.05	2099.56	1916.92	4463.61	3042.14	7421.11	2373.86	2067.87	1849.41	4441.73	2905.53	7119.04
2	Profit / (Loss) for the period (before Exceptional items)	227.25	355.32	320.83	582.57	247.68	750.83	300.42	138.59	270.54	439.01	118.40	511.96
3	Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items)	227.25	355.32	320.83	582.57	247.68	750.83	300.42	138.59	270.54	439.01	118.40	511.96
4	Net Profit / (Loss) for the period after tax	184.98	288.69	271.13	473.67	216.71	615.54	258.14	71.96	220.79	330.10	87.42	376.66
5	Total Comprehensive Income (after tax)	319.59	437.80	367.72	757.39	497.73	1138.41	392.74	221.08	317.38	613.82	368.66	899.53
6	Paid-up Equity Share Capital (Face Value Rs.10 per Share)	1556.20	1556.20	1547.91	1556.20	1547.91	1549.45	1556.20	1556.20	1547.91	1556.20	1547.91	1549.45
7	Other Equity						14743.96						11163.42
8	Earnings per share (not annualised)	4.40	4.00	4.75	0.05	4.40	0.00	4.00	0.70	4.04	0.45	0.40	0.07
	(a) Basic (b) Diluted	1.19 1.19	1.86 1.86	1.75 1.75	3.05 3.05	1.40 1.40	3.98 3.98	1.39 1.39	0.76 0.76	1.34 1.34	2.15 2.15	0.48 0.48	2.37 2.37

The above unaudited results as reviewed by the Audit Committee have been taken on record by the Board of Directors at their meeting held on 12TH NOVEMBER, 2021 The above is an extract of the detailed format of Quarter ended Financial Results filled with Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligation and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarter ended Financial Results is available on Company's website www.kilitch.com and also on BSE website www.bseindia.com and NSE website www.nseindia.com.

The green field project of the Group under its foreign subsidiary - Kilitch Estro Biotech PLC, at Oromia Special Zone, Ethiopia, started the commercial production of Cephalosporins Injectables w.e.f 26th July 2021. The sales/revenue from the said project, however, have not yet commenced as on 30th September, 2021 and are accordingly not reflecting in the said results For and on behalf of Board of Directors

Place :Mumbai Date:12th November, 2021 Mukund Mehta Managing Director

Mangalam Drugs & Organics Limited

Regd. Office: 3rd Floor, Rupam Building, 239, P. D' Mello Road, Near G.P.O., Mumbai - 400 001. Phone: 91-22-22616200/6300/8787 • Fax: 91-22-22619090 • CIN: L24230MH1972PLC116413



(A) EXTRACT OF UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER & HALF YEAR ENDED 30TH SEPTEMBER, 2021

					(₹ in Lacs
	Quarter Ended	Corresponding Quarter ended	Half Year Ended	Corresponding Half Year Ended	Corresponding Year ended
Particulars	30.09.2021	30.09.2020	30.09.2021	30.09.2020	31.03.2021
	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Audited)
Total Income from operations	12302.33	9770.99	22832.40	20200.53	38486.12
Net Profit/(Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	828.30	1343.55	1380.15	2348.86	3951.91
Net Profit/(Loss) for the period before Tax (after Exceptional and/or Extraordinary items)	828.30	1343.55	1380.15	2348.86	3951.91
Net Profit/(Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items	452.81	1108.70	894.39	1938.25	2797.09
Total Comprehensive Income for the period [Comprising of Profit/(Loss) for the period (after tax) and other Comprehensive Income (after tax)]	2.05	(59.87)	4.11	(66.86)	(94.77)
Equity Share Capital	1582.82	1582.82	1582.82	1582.82	1582.82
Reserves (Excluding Revaluation Reserve) as shown in the Balance Sheet					11495.78
Earnings Per Share (of ₹ 10/- each) (for continuing & discontinued operations)					
Basic & Diluted	2.86	7.00	5.65	12.25	17.67

- Note: 1) The Government of India has implemented Goods & Service Tax (GST) from 1st July, 2017 subsuming excise duty, service tax and various other indirect taxes. As per Ind-AS, the revenue for the Quarter & Half year ended 30th September 2021 is reported net of GST.
 - 2) The above is an extract of the detailed format of Unaudited Standalone Financial Results for the Quarter & Half year ended 30th September, 2021 filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing obligations and Disclosure Requirements) Regulations 2015. The full format of the Standalone Financial Results for the Quarter & Half year ended 30th September, 2021 is available on the Stock Exchange websites & the Company's website. (www.bseindia.com and www.nseindia.com and www.mangalamdrugs.com)

For & on Behalf of the Board Mangalam Drugs & Organics Limited Place: Mumbai

GOVARDHAN M. DHOOT



CONSOLIDATED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND SIX MONTHS ENDED 30™ SEPTEMBER 2021

(₹ in Lakhs except per share data)

Sr.			Quarter ended		Six Mont	hs Ended	Year Ended
No.	PARTICULARS	30-Sep-21 (Unaudited)	30-Jun-21 (Unaudited)	30-Sep-20 (Unaudited)	30-Sep-21 (Unaudited)	30-Sep-20 (Unaudited)	31-Mar-21 (Audited)
1	Total income from operations	130,202	85,685	121,771	215,887	182,600	458,461
2	Net Profit / (Loss) for the period (before tax, Exceptional and/or Extraordinary Items)	7,925	(3,141)	7,278	4,784	1,228	22,078
3	Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary Items)	7,925	(3,141)	7,278	4,784	4,072	24,627
5	Net Profit /(Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary Items) Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for	6,255	(2,497)	5,311	3,758	3,651	18,896
	the period (after tax) & Other Comprehensive Income (after tax)]	6,548	(2,460)	5,562	4,088	5,229	19,762
6 7	Equity Share Capital Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of	2,295	2,293	2,277	2,295	2,277	2,291
	the previous year	160,064	152,973	139,293	160,064	139,293	154,711
8	Securities premium	64,581	63,965	62,339	64,581	62,339	63,392
9	Networth	162,184	155,090	140,137	162,184	140,137	156,826
10	Outstanding debt	28,139	73,347	55,894	28,139	55,894	47,063
11	Debt Equity Ratio	0.18	0.48	0.39	0.18	0.39	0.30
12	Earnings per share after exceptional items (not annualised) (Face value of Rs. 2/-)						
	Basic :	5.45	(2.18)	4.65	3.28	3.20	16.54
	Diluted :	5.43	(2.18)	4.64	3.26	3.20	16.49
	Earnings per share before exceptional items (not annualised) (Face value of Rs. 2/-)						
	Basic :	5.45	(2.18)	4.65	3.28	0.71	14.31
	Diluted :	5.43	(2.18)	4.64	3.26	0.71	14.26
13		136	136	136	136	136	136
14	Debenture redemption reserve	1,875	3,750	4,625	1,875	4,625	3,75
15	Debt Service Coverage Ratio	0.41	0.22	0.35	0.42	0.98	0.9
16	Interest Service Coverage Ratio	5,57	(0.28)	4.84	2.25	1.36	4.30

KEY NUMBERS OF STANDALONE FINANCIAL RESULTS

Sr.			Quarter ended		Six mont	Year ended	
No.	PARTICULARS	30-Sep-21 (Unaudited)	30-Jun-21 (Unaudited)	30-Sep-20 (Unaudited)	30-Sep-21 (Unaudited)	30-Sep-20 (Unaudited)	31-Mar-21 (Audited)
1	Total income from operations	129,074	85,279	121,417	214,353	182,191	457,306
2	Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary Items)	8,053	(869)	7,360	7,184	3,121	24,118
3	Net Profit /(Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary Items)	6,340	(643)	5,396	5,697	2,679	18,364
Tho	above information has been extracted from th	o dotailed conc	olidated upaudit	od financial rec	ulto for the quar	tor and ad 20th 0	Cantambar 2021

The above information has been extracted from the detailed consolidated unaudited financial results for the guarter ended 30th September 2021 which have been reviewed by the Audit Committee, approved by the Board of Directors and filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the said financial results are available on the Stock Exchange websites, www.nseindia.com and www.bseindia.com and on the Company's website www.bajajelectricals.com. For the other line items referred in regulation 52 (4) of the Listing Regulations, pertinent disclosures have been made to the Stock Exchanges

> By order of the Board of Directors for Bajaj Electricals Limited

> > Shekhar Bajaj

(₹ in Lakhs)

Date: November 12, 2021 Chairman & Managing Director CIN: L31500MH1938PLC009887 | Registered Office: 45/47, Veer Nariman Road, Mumbai -400 001.

Telephone: 022-61497000 | Website: http://www.bajajelectricals.com | Email: legal@bajajelectricals.com APPLIANCES **EPC** FANS LIGHTING

Place : Mumbai Date: 12th November, 2021 CHAIRMAN & MANAGING DIRECTOR DIN: 01240086